

— Journ. of the Am. Or. S. 6, 314. — d) N. pr. a) der Gattin Viçvāmitra's Einschlebung nach RV. 10, 83. — β) einer Tochter Daksha's und Gattin Bhava's (Çiva's), = दुर्गा u. s. w. TRIK. 1, 1, 54. 3, 3, 193. H. 204. H. an. MED. Verz. d. Oxf. H. 184, a, 18. KUMĀRAS. 1, 24. VP. 1, 7, 23. 8, 12. fgg. MĀRK. P. 30, 22. BHĀG. P. 3, 14, 35. 4, 1, 64. 2, 1. fgg. 8, 7, 36. Verz. d. Oxf. H. 23, a, 33. 27, a, 5. 43, b, 8. fgg. 30, a, 41. 63, b, 35. 71, b, 47. 101, b, 8. 138, b, 20. Notices of Skt Mss. 208. — γ) einer Gattin des A ṅgiras BHĀG. P. 6, 6, 19. — δ) verschiedener Frauen aus der Neuzeit Verz. d. Oxf. H. 164, b, 1. v. u. (°देवी). HALL 2. 74. — Vgl. सत्यसती und सती. — 5) n. a) das Seiende, Wirkliche, ein reales Ding; die reale Welt: नासंदासीनो सर्दासीत् RV. 10, 129, 1. 5, 7. विश्वमिन् सात्यम्यस्तु मङ्गा 2, 28; 1. सतो अस्य राज्ञी dieser Welt 7, 87, 6. ÇAT. BR. 14, 4, 1, 30. सतः सञ्जायते SARVADARÇANAS. 149, 18. नापि सतो ऽसञ्जायते 21. सद्मच्च M. 12, 118. SĀMĀHJAK. 9. BHĀG. P. 2, 7, 50. 3, 26, 9. सत्संप्रयोगे ĠAIM. 1, 4. सडुद्भवस्थाननिरोधलीलाया BHĀG. P. 2, 4, 12. 3, 11, 1. 2. 26, 46 (= आकाशादीनि Comm.). — b) etwas Gutes, — Erspriessliches, Vortheil: सद्स्य मदे सद्स्य पीताविन्द्रः सद्स्य सुख्ये चकार । रूपा वा पे निषिद् सते अस्व पुरा विविद्रे सडु नूतनासः ॥ RV. 6, 27, 2. सञ्जामच्च Gutes und Böses Spr. (II) 1677. सत्कृत्वा, असत्कृत्वा ebend. धर्मारण्यचरेषु केमचिडित प्राणिष्वसञ्छेष्टितम् ÇĀK. 106. — c) als partic. praes. Bez. der Endungen des partic. praes. act. und med. P. 3, 2, 127. 3, 14. 2, 2, 11. — d) Wasser NAIGH. 1, 12. — 6) सत् adv. = सु schön: सद्वासित ÇATR. 2, 659. — 7) सत्कार Vop. 8, 21. a) in die gehörige Ordnung bringen, zurechtlegen, zurechtmachen, aufputzen, schmücken: सत्कृत्य निहितं सर्वमेतदाचार्यसञ्चानि । स त्वमायुधमादाय त्तिप्रमात्रज्ञ R. 2, 31, 31. 33. 70, 19. भित्तामप्युदपात्रं वा सत्कृत्य M. 3, 96. अन्नं चैव यथाशक्ति सत्कृत्य 99. 113. 264. JĀĠN. 1, 31. MBH. 5, 180. गामर्घ्यं च सुसत्कृतम् 7504. यद्दानम् — दीयते । असत्कृतमवज्ञातम् Spr. (II) 199. तस्मात्संज्ञनयेत्कोशं सत्कृत्य परिपालयेत् so v. a. zusammenbringen MBH. 12, 4816. ददौ स दश धर्माय कश्यपाय त्रयोदश । सोमाय राज्ञे सत्कृत्य प्रीतात्मा सप्तविंशतिम् ॥ mit Schmuck und Anderem versehen M. 9, 129. AK. 3, 1, 14. H. 473. कञ्चिन्नं नागमो ऽगम्यो गम्यो वासत्कृता स्त्रियम् BHĀG. P. 1, 14, 42. स्वां सत्कर्तुं (= पवित्रीकर्तुम् Comm.) गिरम् 3, 6, 36. वंशो राजर्षिसत्कृतः geschmückt durch VP. 4, 21, 4; vgl. MUIR, ST. 1, 54, N. 41. याः क्रियाः प्रचरिष्यन्ति प्रवृत्तिफलसत्कृताः so v. a. gesegnet mit MBH. 12, 13070. — b) Jmd (acc.) Ehre bezeigen, insbes. einen Ankömmling freundlich aufnehmen, ehrenvoll bewirthen P. 1, 4, 63 (आदरे). °करिष्यति R. 3, 33, 25. °कुरुते Spr. (II) 4278. तस्मादिनें सत्क्रियया सत्करिष्ये ऽहमागतम् R. 3, 18, 32. °कृत्य JĀĠN. 1, 108. MBH. 3, 2881. 3064. 5, 7501. R. 1, 4, 25. 2, 70, 20. 104, 29. R. GORR. 1, 46, 5. 3, 9, 25. ÇĀK. 61, 12. Spr. (II) 2916. KATHĀS. 22, 74. 24, 64. RĪĠA-TAR. 5, 32. पादशौचभोजनशयनादिभिः PAÑĒĀT. 33, 25. पुष्यैः सत्कृत्य विक्रिम् R. 4, 4, 17. सत्कृतं geehrt, ehrenvoll behandelt, — bewirthe MBH. 1, 6114. 3, 2306. 2755. 2882. 2918. सद्भिः 12, 4811. R. 3, 2, 6. Spr. (II) 752. AK. 2, 6, 1, 19. BHĀG. P. 1, 4, 5. 4, 2, 7. सत्कारेण R. 3, 15, 22. वस्त्रादिभिः PAÑĒĀT. 26, 21. VARĀH. BRH. S. 33, 21 (so v. a. göttlich verehrt). लोक° R. 2, 100, 22. 28 (110, 23 GORR.). न्यु° VARĀH. BRH. S. 18, 11. अ° MBH. 3, 2755. 2918. विकारशय्यासनभोजनेषु BHĀG. 11, 42. सु° R. 1, 8, 19. 53, 7. 2, 107, 1. सत्कृत n. ehrenvoller Em-

pfang: गुह्यणामासनं देयमभ्युत्थानादिसत्कृतम् MĀRK. P. 34, 32. Jmd die letzte Ehre erweisen (durch Verbrennung des Leichnams u. s. w.): पत्नीन्द्रं सत्करिष्यामि R. 3, 73, 35. पितरम् — प्रेतकार्येषु सर्वेषु सत्करिष्यति 2, 94, 18. सत्कृतः 111, 14. सर्वेषु प्रेतकार्येषु 15. सुसत्कृत 74, 30. अति° R. SCHL. 2, 39, 33. caus. Jmd die letzte Ehre erweisen lassen MBH. 1, 5867. — c) Etwas in Ehren halten, eine hohe Meinung von Etwas haben: रास्यं लोकसत्कृतम् R. 2, 101, 24 (110, 19 GORR.). ऋद्धेः — देवदानवसत्कृतैः 4, 40, 34. असत्कृत्य च तत्सर्वम् nicht weiter beachtend MBH. 13, 2766. — Vgl. सत्कार u. s. w. — 8) अभिसत्कार Jmd (acc.) Ehre bezeigen, einen Ankömmling ehrenvoll empfangen: °कृत्य MBH. 2, 2549. °कृत 1, 2358. 3, 12713. महेन्द्रेण HARIV. 12510. R. 5, 6, 6. प्रारभिसत्कृत MBH. 7, 6261. 13, 570. — 9) प्रतिसत्कार Jmd (acc.) wieder Ehre bezeigen: °कुर्वन् MBH. 5, 3356. °कृत 3, 14745. — Vgl. असत् und ब्रह्मसती.

सत् म. 1) = संकृतल ÇABDAK. im ÇKDr. — 2) N. pr. eines Sohnes des Satja MBH. 13, 2001. — Vgl. दुःषत्.

संततण (von 1. तत् mit सम् n. Verletzung: वाक्संततणैः durch verletzende Reden DAÇAK. 62, 3. 4.

संतत adj. (Vop. 6, 72) s. u. 1. तत् mit सम्. Hinzu zufügen wäre noch ununterbrochen von einem anhaltenden Fieber KARAKA 8, 1. SUÇR. 2, 405, 11. WISE 231. संततम् adv. (vgl. auch unter 1. तत् mit सम् 3) HALĀJ. 4, 13. RV. PAÑT. 13, 10. AIT. BR. 2, 19. KĀTJ. ÇR. 18, 1, 1. 5, 1. गायति LĪTJ. 6, 1, 9. Spr. (II) 5083.

संतति (von 1. तत् mit सम्) 1) f. a) ein ununterbrochener Fortgang, Dauer, Fortsetzung: पुत्रस्य TS. 2, 5, 2, 6. 3, 2, 1, 2. अग्नेः TBH. 4, 1, 9, 10. 2, 2, 1. AIT. BR. 1, 11. 3, 7. 5, 2. 16. 6, 17. अमुष्य लोकस्य 7, 10. इत्वाकु-कुलस्य RAGH. 3, 1. प्रज्ञा° 14, 82. ज्ञागर्णा° P. 3, 2, 110, VĀrti. 2. यज्ञ° BHĀG. P. 1, 4, 19. 4, 7, 17. संसार° Spr. (II) 2673. ज्ञान° MĀND. UP. 10 (NRS. TĀP. UP. in Ind. St. 9, 133). अर्थ° SUÇR. 1, 9, 1. धर्मकामार्थ° MĀRK. P. 21, 76. संतोष° HARV. ANTH. 410, Çl. 3. संताप° MĀLATĪM. 14, 17. विघ्न° ÇATR. 14, 220. वाक्यज्ञानितात्मज्ञानस्मृति° ÇĀMĀK. zu BRH. ĀB. UP. S. 180. रस° SĀH. D. 23, 21. — b) Zusammenhang der Dinge, Causalnexus MBH. 1, 251 (= ब्रह्मादिः NILAK.). Spr. (II) 3664. — c) eine ununterbrochene Reihe, Menge Spr. (II) 3898. मुक्ता° KATHĀS. 18, 47. पथिक° TRIK. 2, 8, 29. सौध° KATHĀS. 27, 11. जलसंततिम् । मुमुचुः einen ununterbrochenen Wasserstrom MBH. 1, 8154. अश्रु° KATHĀS. 11, 51. अघचितस्रापु° adj. so v. a. Netz PAÑĒĀT. 182, 17 (MĀRK. P. 74, 14 ist wohl धमनिसंततं st. संततौ zu lesen). घात° eine dichte Finsterniss RĪĠA-TAR. 1, 259. अहं-साम् eine Menge von Sünden KIR. 5, 17. = परंपराभाव und विस्तार H. an. 3, 310. = पङ्क्ति H. an. MED. t. 168. — d) Fortsetzung des Geschlechts, Nachkommenschaft AK. 2, 7, 1. 3, 4, 3, 34. H. 503. Schol. H. ç. 114. H. an. MED. HALĀJ. 2, 342. WEBER, GJOT. 110. M. 3, 259, 11, 5. पशुस्त्रीणाम् JĀĠN. 2, 39. एतेषां प्रसवो यश्च प्रसवस्य च संततिः MBH. 1, 2161. RAGH. 1, 69. 3, 50. 10, 3. ed. Calc. 1, 35. ÇĀK. 91, 7. 12. Spr. (II) 921. 3709. UTTARAR. 123, 8 (166, 8). MĀRK. P. 109, 35 (pl.). न लेभे तामु संततिम् BHĀG. P. 6, 4, 11. एक° das einzige Kind 14, 51. तयोर्गच्छता कालेन संतातिरभवत् PAÑĒĀT. 80, 6. HIT. 67, 9. धर्माज्ञिता लक्ष्मीरासंतत्यनपायिनी KATHĀS. 19, 50. अनन्य° adj. RĪĠA-TAR. 3, 83. कुलानि ससंततिकानि KULL. zu M. 3, 15. गोानर्दसंततिरायत (गोानर्द° gedr.) तत्र शास्ता das Geschlecht —, der